

JSW Steel Limited
 Corporate Identification No. (CIN) - L27102MH1994PLC152925
 Regd. Off.: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.
 Tel: 022 4286 1000 Fax: 022 4286 3000 Web Address: www.jsw.in

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES
 Notice is hereby given that the Share Certificates in respect of the following Equity Shares have been reported to be lost/misplaced and the Shareholders thereof have applied for duplicate Share Certificates in lieu thereof.

Sr No	Folio No	Name/Joint Names	Share Certificates			No of Shares
			Certificate No(s)	Distinctive No.		
				From	To	
1	JSW0387185	KAUSHIK SHAH	2573590	2393816471	2393818080	1,610
2	JSW0387241	KAUSHIK K SHAH	2573611	2393826221	2393829280	3,060
3	JSW0414200	ANIL KUMAR	2611602	2398407011	2398413440	6,430
4	JSW0810865	GOBINDA CHANDRA MISHRA	2675445	2410640561	2410642740	2,180
5	JSW0379111	DIPAK KUMAR PODDAR	2563279	2391867991	2391869120	1,130
6	JSW0805667	MAHESH BHAGAWANDAS SAMPAT	2565364	2392259611	2392261790	2,180
7	JSW0387242	KAUSHIK K SHAH	2573612	2393829281	2393830150	8,70
8	JSW1174273	CHHAYA MOHAN BHANUSHALI	2599311	2397208421	2397209290	8,70
9	JSW0720991	ANAND VITHAL LOKHANDE	2582050	2395042731	2395043730	1,000
10	JSW0721827	ANIL KANTILAL JAIN	2589741	2396027491	2396028490	1,000
11	JSW0722068	NIZAM SHAMSHUDDIN LADJI	2590508	2396152851	2396154850	2,000

Any person who has a claim on the above Share Certificates is requested to contact the Company at its Registered office within 15 days, failing which the Company will proceed to issue duplicate certificates.

For JSW Steel Limited
 Lancy Varghese
 Company Secretary

Place: Mumbai
 Date: 07-08-2023

ASIAN STAR
 ESTD 1973

Asian Star Company Limited
 Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021.
 Email Id - info@asianstargroup.com, Website - www.asianstargroup.com
 Tel No: +91 2262444111, Fax: +91 2222043747
 CIN: L36910MH1995PLC086017

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023
 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter ended		Year ended	
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
1	Total Income from Operations	93,098.91	1,07,170.07	1,25,837.99	4,46,792.10
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,844.08	2,199.21	2,711.06	10,562.55
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,844.08	2,116.09	2,711.06	10,481.43
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items and/or Minority Interest)	2,287.90	1,738.77	2,151.15	8,263.89
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	2,345.22	1,550.67	1,871.40	7,870.72
6	Face value of share	Rs. 10/-	Rs. 10/-	Rs. 10/-	Rs. 10/-
7	Equity Share Capital	1,600.68	1,600.68	1,600.68	1,600.68
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet date				1,41,754.43
9	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) before Extraordinary Items (not annualised)				
	a) Basic	14.29	10.86	13.44	51.63
	b) Diluted	14.29	10.86	13.44	51.63
	Earning per share (EPS) (of Rs. 10/- each) after extraordinary items (not annualised)				
	a) Basic	14.29	10.86	13.44	51.63
	b) Diluted	14.29	10.86	13.44	51.63

Notes:
 1 The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on August 7, 2023. The results have also been subjected to limited review by the statutory auditors of the company.
 2 The figures for the previous periods/year have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.
 3 The company recognises two reportable business segment viz., diamonds and jewellery. The business, which is not reportable during the quarter, has been grouped under 'Others' segment, this comprises wind energy generation.
 4 In view of The Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India, circular nos. 17/2011 dated April 21, 2011 and 18/2011 dated April 29, 2011, members are hereby requested to write letter addressed to our registered office address or e-mail us at 'secretarial@asianstargroup.com' for receiving the documents in electronic mode.

By order of the Board
 For ASIAN STAR CO. LTD.
 Sd/-
 ARVIND T. SHAH
 CHAIRMAN, CFO & WHOLE TIME DIRECTOR
 (DIN - 00004720)

Place: Mumbai
 Date: August 7, 2023

THE COSMOS CO-OP BANK
 Recovery & Write-off Department, Region - II
 Correspondence Address: Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai - 400 028. Phone No. 022- 24476012/28/57/58

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002
 E-auction Sale Notice for Sale of Immovable Secured Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) & 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower & Guarantor that the below described immovable property mortgaged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of The Cosmos Co. Op. Bank Ltd., will be sold on the basis of "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse" for recovery of Bank dues as per the brief particulars given hereunder:

Sr. No.	Particulars	Standalone			
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
1	Total Income from Operations	68,412.63	79,852.68	90,155.84	3,41,908.42
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,371.70	1,425.00	1,636.32	7,948.32
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,371.70	1,343.88	1,636.32	7,867.20
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items and/or Minority Interest)	1,914.61	935.15	1,101.49	5,731.40
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	1,914.61	941.97	1,101.49	5,738.22
6	Face value of share	Rs. 10/-	Rs. 10/-	Rs. 10/-	Rs. 10/-
7	Paid up Equity Share Capital	1,600.68	1,600.68	1,600.68	1,600.68
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet date				91,639.15
9	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) before Extraordinary Items (not annualised)				
	a) Basic	11.96	5.84	6.88	35.81
	b) Diluted	11.96	5.84	6.88	35.81
	Earning per share (EPS) (of Rs. 10/- each) after extraordinary items (not annualised)				
	a) Basic	11.96	5.84	6.88	35.81
	b) Diluted	11.96	5.84	6.88	35.81

Notes:
 1 The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on August 7, 2023. The results have also been subjected to limited review by the statutory auditors of the company.
 2 The figures for the previous periods/year have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.
 3 The company recognises two reportable business segment viz., diamonds and jewellery. The business, which is not reportable during the quarter, has been grouped under 'Others' segment, this comprises wind energy generation.
 4 In view of The Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India, circular nos. 17/2011 dated April 21, 2011 and 18/2011 dated April 29, 2011, members are hereby requested to write letter addressed to our registered office address or e-mail us at 'secretarial@asianstargroup.com' for receiving the documents in electronic mode.

By order of the Board
 For ASIAN STAR CO. LTD.
 Sd/-
 ARVIND T. SHAH
 CHAIRMAN, CFO & WHOLE TIME DIRECTOR
 (DIN - 00004720)

Place: Mumbai
 Date: August 7, 2023

NDR Auto Components Limited
 Regd. Office : Level - 5, Regus Caddie Commercial Tower, Hospitality District Aerocity, IGI Airport, New Delhi - 110037
 CIN: L29304DL2019PLC347460
 Website: www.ndrauto.com; E-mail: cs@ndrauto.com, Phone: +91 9643339870-74

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023
 (Rs. in lakhs, except per share data)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	12,922.12	13,305.03	6,496.46	39,996.82
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	890.70	1,010.74	436.25	2,845.14
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	890.70	1,010.74	436.25	2,845.14
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	669.73	750.48	346.48	2,135.79
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	671.08	738.93	352.10	2,141.23
6	Equity share capital	594.63	594.63	594.63	594.63
7	Other equity (reserves) (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet	-	-	-	16,402.08
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (In Rs.)				
	(a) Basic (Rs.)	11.26	12.62	5.83	35.92
	(b) Diluted (Rs.)	11.26	12.62	5.83	35.92

Notes:
 a The above is an extract of the detailed format of quarterly standalone financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the quarterly standalone financial results are available on the websites of the Company (www.ndrauto.com), BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
 b) The above standalone financial results of NDR Auto Components Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules and amendments thereto and the other accounting principles generally accepted in India.
 c) The above standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 7th August 2023. The above financials results have been reviewed by the statutory auditor of the Company in accordance with the Standards on Review Engagements (SRE) 2410 issued by the Institute of Chartered Accountants of India and they have issued unmodified report on the aforesaid results.

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Pranav Relan
 Whole Time Director

PLACE: Gurugram
 DATE: 7th August, 2023

Border infra enhanced: Jaishankar

EXTERNAL AFFAIRS MINISTER S Jaishankar said Monday that the Union government has enhanced border infrastructure in the last nine years, including along the Line of Actual Control with China.

"When it comes to national security, the quality of the infrastructure is more essential to the effectiveness of deployment," he said at a media briefing.

Underlining the government's priority to develop border infrastructure, Jaishankar said the armed forces are now better placed to swiftly deploy troops," he said. — ENS

S H KELKAR AND COMPANY LIMITED
 Kevala
 Regd. Office : Devkaran Mansion, 36 Mangaldas Road, Mumbai - 400002 India
 Website : www.keva.co.in, | E-mail : investors@keva.co.in,
 Tel No. +91 22 21649163. | Fax No : +91 22 21649766

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023
 ₹ in Crores

Particulars	Quarter ended 30 June 2023		Quarter ended 31 March 2023		Quarter ended 30 June 2022		Year ended 31 March 2023	
	Unaudited		Audited		Unaudited		Audited	
	Total Income from Operations	446.00	473.75	415.25	1,698.33			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	39.10	40.58	30.27	124.63				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	39.10	18.82	31.49	104.36				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	27.83	1.13	23.23	62.95				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	30.20	15.93	20.75	63.70				
Equity Share Capital	138.42	138.42	138.42	138.42				
Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic :	2.01	0.17	1.60	4.53				
Diluted:	2.01	0.17	1.60	4.53				

Notes:
 1 Key numbers of standalone financial results:

Particulars	Quarter ended 30 June 2023		Quarter ended 31 March 2023		Quarter ended 30 June 2022		Year ended 31 March 2023	
	Unaudited		Audited		Unaudited		Audited	
	Total income from operations	239.34	235.06	210.12	893.44			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	41.90	21.95	24.75	106.78				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	41.90	21.95	24.75	76.59				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	34.72	14.99	18.42	52.17				

 2 The above consolidated financials results of S H Kelkar and Company Limited, its subsidiaries (collectively referred to as 'the Group') were reviewed by the Audit Committee at its meeting held on August 07, 2023 and subsequently approved by the Board of Directors of S H Kelkar and Company Limited ('the Company') at its meeting held on August 07, 2023. The statutory auditors of the Company have reviewed the above results for the quarter ended June 30, 2023 pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (hereinafter referred to as 'the Listing Regulations, 2015'). The above results are filed with the Stock Exchanges and available on Group website - www.keva.co.in.
 3 The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on 30 June, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Listing Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2023 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website - www.keva.co.in
 4 Basic and Diluted earning per share for the quarter ended 30 June, 2023 is adjusted for the effect of treasury shares held by the Company.

For S H Kelkar and Company Limited
 Sd/-
 Rohit Sarangi
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : 07 August, 2023

THE COSMOS CO-OP BANK
 Recovery & Write-off Department, Region - II
 Correspondence Address: Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai - 400 028. Phone No. 022- 24476012/28/57/58

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002
 E-auction Sale Notice for Sale of Immovable Secured Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) & 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower & Guarantor that the below described immovable property mortgaged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of The Cosmos Co. Op. Bank Ltd., will be sold on the basis of "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse" for recovery of Bank dues as per the brief particulars given hereunder:

Name of Borrower & Guarantor	Details of Secured Assets for Sale/Auction
Borrower:- Mr. Suraj Vijayshankar Pandey	All that piece and parcel of residential premise bearing Flat no. 709, 7th floor, Building No. B-3, Nasheman SRA Co-op. Housing Society Ltd, Shanti Niketan, S.S.P.L. Colony (Shivshahi Prakalp), Behind Indira Gandhi Research Institute, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai 400065, adm. 225 sq. ft. (Carpet) area equivalent to 25.09 sq. mtrs., (Built-up) area, situated at Plot of land bearing Survey no. 239 (pt), C.T.S. No. 827D/2 of village Malad East, within the registration jurisdiction of Taluka Borivali, Mumbai Suburban District. The said building consists of Ground + 7 upper floors with lift.
Guarantor:- Mr. Vijayshankar Jagdish Pandey	

Demand Notice Date & Amount
 Demand Notice Date: 25.08.2020 & ₹15,91,261.33 plus further interest @ 11% p.a. & charges thereon from 01.08.2020

Possession Date & Type
 14.03.2023 (Physical)

Reserve Price
 ₹ 17,31,000/- (Rupees Seventeen Lakhs Thirty One Thousand Only)

Earnest Money Deposit (E.M.D.)
 ₹ 1,73,100/- (Rupees One Lakh Seventy Three Thousand One Hundred Only)

Bid Incremental Value
 ₹ 10,000/- (Rupees Ten Thousand Only)

Date & Time of E-Auction
 24.08.2023 from 1:00 p.m. to 2:00 p.m.

Date & Time Inspection
 Prior Appointment

STATUTORY NOTICE:-As per rule 8(6) and rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.
 This notice also be considered as a '15 days' notice to the Borrower & Guarantor of the said loan about holding of public auction sale on the above mentioned date & time if the dues are not repaid in full before the date & time of public auction.

Note:- 1. EMD forms are available with Authorised Officer. 2. Please contact for EMD payment details to Authorised Officer, 3. Last Date & Time of EMD and KYC Documents Submission: 23.08.2023 up to 4:30 p.m.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website i.e. <https://www.cosmosbank.com/auction-notice.aspx> AND Auctioner Website i.e. <https://cosmosbank.auctiontiger.net>.

Date: 08.08.2023
 Place : Mumbai

Sd/-
 Authorised Officer
 Under SARFAESI Act, 2002
 The Cosmos Co-Operative Bank Ltd.

NDR Auto Components Limited
 Regd. Office : Level - 5, Regus Caddie Commercial Tower, Hospitality District Aerocity, IGI Airport, New Delhi - 110037
 CIN: L29304DL2019PLC347460
 Website: www.ndrauto.com; E-mail: cs@ndrauto.com, Phone: +91 9643339870-74

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023
 (Rs. in lakhs, except per share data)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	12,892.12	13,305.03	6,409.46	39,909.82
2	Net profit for the period (before tax, exceptional, extraordinary items)	1,053.21	1,256.63	494.80	3,520.08
3	Net profit for the period (before tax, but after exceptional, extraordinary items)	1,053.21	1,256.63	494.80	3,520.08
4	Net profit for the period after tax, exceptional, extraordinary items	824.42	996.37	405.03	2,810.73
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	826.94	985.40	411.88	2,820.47
6	Equity share capital	594.63	594.63	594.63	594.63
7	Other equity (reserves) (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet	-	-	-	21,197.68
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (In Rs.)				
	(a) Basic (Rs.)	13.86	16.76	6.81	47.27
	(b) Diluted (Rs.)	13.86	16.76	6.81	47.27

Notes:
 a The above is an extract of the detailed format of quarterly consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the quarterly consolidated financial results are available on the websites of the Company (www.ndrauto.com), BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
 b) The above consolidated financial results of NDR Auto Components Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules and amendments thereto and the other accounting principles generally accepted in India.
 c) The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 7th August 2023. The above financials results have been reviewed by the statutory auditor of the Company in accordance with the Standards on Review Engagements (SRE) 2410 issued by the Institute of Chartered Accountants of India and they have issued unmodified report on the aforesaid results.

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Pranav Relan
 Whole Time Director

PLACE: Gurugram
 DATE: 7th August, 2023

Rahul Gandhi returns to LS as MP after SC relief



Congress leader Rahul Gandhi at the Mahatma Gandhi statue in Parliament House on Monday.

LIZ MATHEW & MANOJ C G
 New Delhi, August 7

CONGRESS LEADER RAHUL Gandhi, whose conviction in a defamation case over remarks on the Modi surname was stayed by the Supreme Court, returned to the Lok Sabha on Monday. Sources said the Wayanad MP would be among the speakers on the no-confidence motion against the Modi government, a debate on which begins on Tuesday.

The Lok Sabha Secretariat notified the

PUBLIC NOTICE
KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Kanva CHS. Ltd. has taken the Government Land of adm. area 1775 Sq. Yards bearing Plot No. 71 & 72 of Final F.S. No. 15, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 180, 181, 182, 183, 184, 185, 186, 187, 188, 189, 190, 191, 192, 193, 194, 195, 196, 197, 198, 199, 200, 201, 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 214, 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 249, 250, 251, 252, 253, 254, 255, 256, 257, 258, 259, 260, 261, 262, 263, 264, 265, 266, 267, 268, 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 276, 277, 278, 279, 280, 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288, 289, 290, 291, 292, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 300, 301, 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 310, 311, 312, 313, 314, 315, 316, 317, 318, 319, 320, 321, 322, 323, 324, 325, 326, 327, 328, 329, 330, 331, 332, 333, 334, 335, 336, 337, 338, 339, 340, 341, 342, 343, 344, 345, 346, 347, 348, 349, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 359, 360, 361, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370, 371, 372, 373, 374, 375, 376, 377, 378, 379, 380, 381, 382, 383, 384, 385, 386, 387, 388, 389, 390, 391, 392, 393, 394, 395, 396, 397, 398, 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410, 411, 412, 413, 414, 415, 416, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 425, 426, 427, 428, 429, 430, 431, 432, 433, 434, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443, 444, 445, 446, 447, 448, 449, 450, 451, 452, 453, 454, 455, 456, 457, 458, 459, 460, 461, 462, 463, 464, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 475, 476, 477, 478, 479, 480, 481, 482, 483, 484, 485, 486, 487, 488, 489, 490, 491, 492, 493, 494, 495, 496, 497, 498, 499, 500, 501, 502, 503, 504, 505, 506, 507, 508, 509, 510, 511, 512, 513, 514, 515, 516, 517, 518, 519, 520, 521, 522, 523, 524, 525, 526, 527, 528, 529, 530, 531, 532, 533, 534, 535, 536, 537, 538, 539, 540, 541, 542, 543, 544, 545, 546, 547, 548, 549, 550, 551, 552, 553, 554, 555, 556, 557, 558, 559, 560, 561, 562, 563, 564, 565, 566, 567, 568, 569, 570, 571, 572, 573, 574, 575, 576, 577, 578, 579, 580, 581, 582, 583, 584, 585, 586, 587, 588, 589, 590, 591, 592, 593, 594, 595, 596, 597, 598, 599, 600, 601, 602, 603, 604, 605, 606, 607, 608, 609, 610, 611, 612, 613, 614, 615, 616, 617, 618, 619, 620, 621, 622, 623, 624, 625, 626, 627, 628, 629, 630, 631, 632, 633, 634, 635, 636, 637, 638, 639, 640, 641, 642, 643, 644, 645, 646, 647, 648, 649, 650, 651, 652, 653, 654, 655, 656, 657, 658, 659, 660, 661, 662, 663, 664, 665, 666, 667, 668, 669, 670, 671, 672, 673, 674, 675, 676, 677, 678, 679, 680, 681, 682, 683, 684, 685, 686, 687, 688, 689, 690, 691, 692, 693, 694, 695, 696, 697, 698, 699, 700, 701, 702, 703, 704, 705, 706, 707, 708, 709, 710, 711, 712, 713, 714, 715, 716, 717, 718, 719, 720, 721, 722, 723, 724, 725, 726, 727, 728, 729, 730, 731, 732, 733, 734, 735, 736, 737, 738, 739, 740, 741, 742, 743, 744, 745, 746, 747, 748, 749, 750, 751, 752, 753, 754, 755, 756, 757, 758, 759, 760, 761, 762, 763, 764, 765, 766, 767, 768, 769, 770, 771, 772, 773, 774, 775, 776, 777, 778, 779, 780, 781, 782, 783, 784, 785, 786, 787, 788, 789, 790, 791, 792, 793, 794, 795, 796, 797, 798, 799, 800, 801, 802, 803, 804, 805, 806, 807, 808, 809, 810, 811, 812, 813, 814, 815, 816, 817, 818, 819, 820, 821, 822, 823, 824, 825, 826, 827, 828, 829, 830, 831, 832, 833, 834, 835, 836, 837, 838, 839, 840, 841, 842, 843, 844, 845, 846, 847, 848, 849, 850, 851, 852, 853, 854, 855, 856, 857, 858, 859, 860, 861, 862, 863, 864, 865, 866, 867, 868, 869, 870, 871, 872, 873, 874, 875, 876, 877, 878, 879, 880, 881, 882, 883, 884, 885, 886, 887, 888, 889, 890, 891, 892, 893, 894, 895, 896, 897, 898, 899, 900, 901, 902, 903, 904, 905, 906, 907, 908, 909, 910, 911, 912, 913, 914, 915, 916, 917, 918, 919, 920, 921, 922, 923, 924, 925, 926, 927, 928, 929, 930, 931, 932, 933, 934, 935, 936, 937, 938, 939, 940, 941, 942, 943, 944, 945, 946, 947, 948, 949, 950, 951, 952, 953, 954, 955, 956, 957, 958, 959, 960, 961, 962, 963, 964, 965, 966, 967, 968, 969, 970, 971, 972, 973, 974, 975, 976, 977, 978, 979, 980, 981, 982, 983, 984, 985, 986, 987, 988, 989, 990, 991, 992, 993, 994, 995, 996, 997, 998, 999, 1000.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my Clients, Mr. Bhavesh K Vekariya and Mrs. Sonal B Vekariya for Purchase of right, title & interest of Flat No: 003 situated at Prabodh Shanti nagar Co-Operative Housing Society situated in the Building A-11, Sector II, Shantinagar, Mira Road (East). That the said building is situated at Mira Bhayander Survey No 742 (Part) being at village Mira/ Bhayander in Taluka Thane of Dist Thane, Within the Limits of Mira Bhayander Municipal Council and in the Registration Sub- District and Dist of Thane.
Any persons other than my Clients, Mr. Ranjanben B Gohil and Mr. Suraj B Gohil having any right, title, claim or interest in respect of the Flat No: 003 situated at Prabodh Shantinagar Co-Operative Housing Society situated in the Building A-11, Sector II, Shantinagar, Mira Road (East) by way of sale, exchange, mortgage, charge, gift, lien, maintenance, easement, device, bequest, encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof, failing which any such claims shall be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned.
SCHEDULE
Flat No: 003 situated at Prabodh Shantinagar Co-Operative Housing Society situated in the Building A-11, Sector II, Shantinagar, Mira Road (East) in Survey No 742 (Part) Mira Bhayander being at village Mira/ Bhayander in Taluka Thane of Dist Thane, Within the Limits of Mira- Bhayander Municipal Council and in the Registration Sub- District and Dist of Thane.
Somnath Sinha
Legal Consultant, Advisor and Mediator
Office No: 11, Building No 1-41/42, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Thane-401107
Date: 09/08/2023

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my Clients, Mr. Bhavesh K Vekariya and Mrs. Prababhen K Vekariya and Mr. Karshanbhai G Vekariya for Purchase of right, title & interest of Shop No: 006 situated at Prabodh Shantinagar Co-Operative Housing Society situated in the Building A-11, Sector II, Shantinagar, Mira Road (East). That the said building is situated at Mira Bhayander Survey No 742(Part) being at village Mira/ Bhayander in Taluka Thane of Dist Thane, Within the Limits of Mira Bhayander Municipal Council and in the Registration Sub-District of Thane.
Any persons other than my Clients, Mr. Ranjanben B Gohil and Mr. Suraj B Gohil having any right, title, claim or interest in respect of the shop No: 006 situated at Prabodh Shantinagar Co-Operative Housing Society situated in the Building A-11, Sector II, Shantinagar, Mira Road (East) by way of sale, exchange, mortgage, charge, gift, lien, maintenance, easement, device, bequest, encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof, failing which any such claims shall be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned.
SCHEDULE
Shop No: 006 situated at Prabodh Shanti nagar Co-Operative Housing Society situated in the Building A-11, Sector II, Shantinagar, Mira Road (East) in Survey No 742(Part) Mira Bhayander being at village Mira/ Bhayander in Taluka Thane of Dist Thane, Within the Limits of Mira- Bhayander Municipal Council and in the Registration Sub- District and Dist of Thane.
Somnath Sinha
Legal Consultant, Advisor and Mediator
Office No: 11, Building No 1-41/42, Poonam Sagar Complex, Mira Road (E), Thane-401107
Date: 09/08/2023

PUBLIC NOTICE
The public is hereby informed that, I, Mrs. Reshma Yadav W/o. Late Ramesh Yadav, am intending to take a loan by way of mortgage the property bearing Flat No. 102, 01st Floor, A-Wing, Building No. 12, Building Type "B" an measuring area of 47.74 sq. Mtr. Carpet Area which is equivalent to 515 Sq. Feet in the Building/project known as 'SODHI PRESIDENTY', which is situated at Survey No. 27, 32, 33, & 75 of Village: Pambehri, Taluka, and District: Palghar, Maharashtra. In case any person has any right, title, interest, claim of whatsoever nature by way of sale, gift, lease, tenancy, possession, or by any other mode in respect of aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.
Sd/-
Mrs. Reshma Yadav
W/o. Late Ramesh Yadav
Address: Room No. 5 Jai Bharat Society, New Link Road, Lalipada, Gandhi Nagar, Kandivli (West), Mumbai 400067
Mob. No. 9702741576
Place: Mumbai Date: 09/08/2023

NOTICE
MR. RAMNARAYAN YADAV member of the Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd having Address at Jay Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd CHS - Sambhajinagar, S.N. Road, Andheri (East), Mumbai 400069 and holding flat / tenement No. 421 in the building of the Society died on 20/12/2021 Without making any nomination.
The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society within a period of 15 days from publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 7.00 P.M. to 8.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
Place: Mumbai. Date: 09/08/2023
For and on behalf of
Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd
Sd/-
Hon. Secretary

Public Notice Made By Society For Member Who Died Without Making Nomination
Shri Zaifullah Ial Mohammad, a bonafide member of the Hans Residency Co-op Hsg Society Ltd, having address at 503/01 Mubarak Complex VB Nagar, Kurla (West), Mumbai-400070 and holding shop no.20, A-Wing in the building 2 at Hans Residency Masrani lane Kurla west Mumbai-400070. Shri Zaifullah Ial Mohammad died on 19-09-2019 in Mumbai, without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the Capital / property of the Society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of Shares and interest of the deceased member in the claims property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period at society office For and on behalf of For Hans Residency Co-Operative Housing Society Ltd
Chairman / Secretary
Place : Mumbai | Date: 09/08/2023

नोटीस
वरील संस्थेतील साई दर्शन को. ऑप. होसिंग सोसायटी लि. बिल्डिंग नंबर 04/बी/सी.एम. एम. अर. डी. ए. कॉलनी, जे. व्ही. ए.ए. लिंक रोड, दुर्गा नगर अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००९३ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व - माहितीप्रमाणे मयात सभासदांच्या नावे सदसिका असून त्यांच्या मूल्यावकाश त्यांच्या खालील खातींनी त्यांच्या नावे सदसिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासदत्व कर्तून कोणत्याही संस्थेकडे देणे किंवा अर्ज करणे असे संस्थेच्या समोर सभासदांचे महाराष्ट्र सरकारची संस्थेच्या कायदा १९६० निष्ठा १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे जाऊन नोंद करणेची नोंद आहे. अर्ज करणेसाठी खालील वास्तव्य अधिकारीक इतर कोणीही मूळ सभासद संस्थेकडे जाऊन नोंद करणेची नोंद आहे. अर्ज करणेसाठी इतर कायदेशीर सभासदांच्या नावाची कोणी हक्कत असल्याची अशा वास्तव्यांशी तसेच इतर सदसिकेवर कोणत्याही प्रकारच्या बंधा, त्रिस्त संस्था किंवा कोणत्याही व्यक्तीचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थेची सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आता वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ पेठेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कायदाचर व पुराव्यांसह कार्यालयीन वेळेस सायंकाळी ६ ते ९ वा येऊन संपर्क साधावा. विधीत मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अक्षेप न आल्यास संस्थेकडे वास्तव्य मणून अर्ज केलेले सदसिकेवर त्या सभासदांच्या सदसिकेचे कायदेशीर वास्तव्य असेल. असे समजून संस्था अशा अर्जावर व्यक्तीचा नाव त्या मयात सभासदांचे भाग व संस्थेतील सदसिका हस्तांतरित करेल व कायदेशीर कोणत्याही नावावरील प्रशासकीय कामालाकडे विचारार करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कायदेशीर मंडळ विभागात घेणार नाहित किंवा कोणत्याही प्रकार जी कायदेशीर नुदस्तास अर्जावरील करण्याची जाणवारी कायदेशीर मंडळाची अण्वार नाही.
मयात सभासद सदसिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची
अ.क्र. क्रम नं. मयात सभासदांचे नांव अर्जदार वारसांचे नांव नाते मसु. दिनांक
१ ५/सी १४ के. गितांजली प्रभाकर सावंत श्री. संदिप प्रभाकर सावंत मुलगा २८/०८/२०११
दिनांक: ०९-०८-२०२३
साई दर्शन सं. गृह, सध्या पर्यायित सही / सी / सही / अक्षय सचिव अर्जदार

FOR AND ON BEHALF OF "SHREE SWAMI SAMARTH SADAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD."
Place: Mumbai Sd/- Chairman / Secretary Date: 09/08/2023
NOTICE is hereby given to the Public at large on behalf of RAIL-NAGAR CHS LTD., (referred to as "the said Society") bearing Registration No. BOM/WR/HSG/TC/5474 of 1990-91 dated 22.3.1991 having its address at L.T. Road, Vazira Naka, Borivali West, Mumbai that as per the records of the Society MR. PRAVIN MISTRY was the bonafide owner and member in respect of Flat No. D/004 in the said Society. The said MR. PRAVIN MISTRY, during his life-time, nominated his wife MRS. NIRMALA PRAVIN MISTRY and, accordingly, the said Nomination is recorded in the Nomination Register of the said Society. As per the Death Certificate made available to the Society, the said MR. PRAVIN PURUSHOTTAM MISTRY expired on 05.11.2022.
MRS. NIRMALA PRAVIN MISTRY, in her capacity as the surviving wife / widow of the Late MR. PRAVIN MISTRY has requested the Society to induct her and her married daughter MRS. BEENA NIMISH DESAI as the joint members in respect of Flat No. D/4 in the said Society Building.
Claims and objections, if any, in writing are invited by the said Society within a period of 14 days for grant of joint membership to the said MRS. NIRMALA PRAVIN MISTRY & MRS. BEENA NIMISH DESAI in respect of Flat No. D/004 in the Society Building. In the event if the Society does not receive any claim and / or objection, in writing, claim, if any, shall be deemed to have been waived and that the said Society shall proceed with grant of joint membership to the said MRS. NIRMALA PRAVIN MISTRY & MRS. BEENA NIMISH DESAI in respect of Flat No. D/004 in the Society Building without being liable and / or responsible in respect of the same.
For and on behalf of RAIL NAGAR CHS LTD. Sd/- SECRETARY Date: 09/08/2023
अति. मुख्य महानगर दंडाधिकारी, ११ वे न्यायालय, कुर्ला, मुंबई यांचे कार्यालय केस क्र.: १९९२ / एम / २०२३ सिंधू सुनिल भंडारे (अर्जदार)
विरुध्द निबंधक (जन्म-मृत्यू नोंदणी विभाग) डब्ल्यू. पश्चिम वॉर्ड, चेंबूर, मुंबई महानगरपालिका, मुंबई ४००००४
जाहीर नोटीस याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, श्रीमती सिंधू सुनिल भंडारे, यदा-तदा, आडवे नाव, बंबाळवे, पॉस्ट बंबाळवे, जिल्हा- सांगली, महाराष्ट्र - ४१६३१० यांनी त्यांची सासू नाते रमिणी विठ्ठल बुधारे यांचे निधन दिनांक १२.०६.२०१९ रोजी Sushrut Hospital and Research Centre, Unit of CHPT, 365, Swastik Park, Chembur, Mumbai - 71 येथे झाले आहे. एण त्यांच्या मुलगी नोंद गैरअर्जदार, महानगरपालिका बहुरूपीय मार्फत वैद्यकीय अधिकारी, डब्ल्यू --- पश्चिम वॉर्ड, चेंबूर, मुंबई यांच्याकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्जदार या न्यायालयात अर्ज क्र १९९२ / एम / २०२३ दाखल करून यास सासू मृत्यूची नोंद गैरअर्जदार कार्यालयात करण्याबाबत गैरअर्जदार यांना अर्थीक करवावे, अशी विनंती केली आहे.
तरी याद्वारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जर् अर्जदारच्या सासूच्या मृत्यूच्या नोंदीबाबत ज्यांना कोणता आक्षेप असले त्यांनी ही जाहीर नोटीस प्रकाशित झालेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत स्वतः अथवा स्वतःच्या वकिलांमार्फत या न्यायालयात हजर राहून यांचे आक्षेप अथवा अर्ज अद्यापत घेण्यास दाखल करावे, जर तिथीत मुदतीत कोणाचाही काहीही आक्षेप नाही असे समजून घ्यावील आदेश पारित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.
आदेशावरून अति. मुख्य महानगर दंडाधिकारी ११ वे न्यायालय, कुर्ला, मुंबई दिनांक: २६/०८/२०२३

PUBLIC NOTICE
Take a Notice that Late Mr. C. A. Fernandes (Annexure No.59) is a member of SADBHAVNA SRA CHSL, having address at B - Wing, Flat No. 701, 7th Floor, Khan Shamsuddin Marg, Kajuwadi, Chakala Road, Andheri (East), Mumbai - 400 099. In the said society, Died on 17/05/2022 without making any nomination. (1). Mr. Max Joseph Fernandes (Son), (2). Mrs. Netty. A. Fernandes. (Wife). (3). Mr. Milind Joseph Fernandes. (Son), (4). Mr. Fernandes Mark (Son), are only legal heirs of the deceased Member. Mr. Max Joseph Fernandes (Son), have applied for Share Transfer of the above said legal heir, if anybody has any objection or any claim should contact to the undersigned within 14 days of this announcement, failing which the society will transfer said flat to the above said applicants namely Mr. Max Joseph Fernandes.
For SADBHAVNA SRA CHSL. Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 09/08/2023

UNITY Small Finance Bank
युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
सुनिष्पन्न
मुंबई लक्षदीप या युनिष्पन्न २२.०८.२०२३ रोजी प्रकाशित पु. क्र. ०३ वर परिषद झालेल्या ताबा मुसुनेचा संदर्भ घ्यावा. या जाहिरातीमध्ये नमस्कुमीमुळे काही चुका झालेल्या आहेत, त्या चुका सुधारून कृपया खालीलप्रमाणे वाचवायत.
अ. क्र. १ मध्ये 'कर्मचार्यांचे नाव: 'मे. बाबा पाटील'चे मालक: स्वर्गीय श्री. मनीष दत्त विसाखा यांच्या द्वारे 'रेवर्जी 'मे. बच्चा पाटील'चे मालक: स्वर्गीय श्री. मनीष दत्त विसाखा यांच्या द्वारे 'असे वाचवा.
स्वभाव माहमनेचे तशीच मध्ये 'दुकान क्रमांक ११८ आणि ११९, लक्ष्मणनगर 'रेवर्जी 'दुकान क्रमांक ११८ आणि ११९ लक्ष्मणनगर 'असे वाचवा.
आणि 'स्वर्गीय श्री. मनीष दत्त विसाखा' रेवर्जी 'स्वर्गीय श्री. मनीष दत्त विसाखा' असे वाचवा.
२) अ. क्र. ७ मध्ये 'हज-कर्मदार / लागूकर्ता'चे नाव : 'श्रीमती परमजीत कौर इंदर सिंग जर्मा' रेवर्जी 'श्रीमती परमजीत कौर इंदर सिंग जर्मा' असे वाचवा.
जाहिरातीमध्ये इतर मजकूर अपरिचितनीय राहिल.

UNITY Small Finance Bank
युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
सुनिष्पन्न
मुंबई लक्षदीप या युनिष्पन्न १४.०८.२०२३ रोजी प्रकाशित पु. क्र. ०८ वर परिषद झालेल्या ताबा मुसुनेचा संदर्भ घ्यावा. या जाहिरातीमध्ये नमस्कुमीमुळे काही चुका झालेल्या आहेत, त्या चुका सुधारून कृपया खालीलप्रमाणे वाचवायत.
अ. क्र. १ मध्ये 'मे. सी. जयश्री बाबू पानसरे (जमीनदार/ लागूकर्ता)' रेवर्जी 'मे. जयश्री बाबू पानसरे (जमीनदार/ लागूकर्ता)' असे वाचवा.
तसेच त्यावर माहमनेचे तशीच मध्ये 'दक्षिणेस वा घ्या दिशेने : रो हाऊस क्र. १ - २०/बी' रेवर्जी 'दक्षिणेस वा घ्या दिशेने : रो हाऊस क्र. १ - २०/बी' असे वाचवा.
जाहिरातीमध्ये इतर मजकूर अपरिचितनीय राहिल.

PUBLIC NOTICE
MR. CHANDRAKANT RAMNATH MHATRE a bonafide member of the "SHREE SWAMI SAMARTH SADAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", having address at Building No. 173, Ground Floor, 'A Wing', Kanamwar Nagar No. 1, Vikhroli (East) Mumbai 400083, Maharashtra, and holding Flat No. 5799 in the building of the Society, MR. CHANDRAKANT RAMNATH MHATRE died on 2013 in Mumbai, nominee to his wife MRS. SUSHILA CHANDRAKANT MHATRE but she died on 2015 in Mumbai without making transfer process. So the above mention premises now in without nomination stage. The Society hereby invites claims or objections from the heir or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the Capital / property of the Society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her the claims/objections for transfer of Shares and interest of the deceased member in the claims property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased member in the interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bylaws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interests of the deceased member in capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period at society office For and on behalf of For "SHREE SWAMI SAMARTH SADAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." Sd/- Chairman / Secretary Date: 09/08/2023

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, गंगा जमुना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. चे सदस्य श्री. नंद जी. डिगारानी, शांदा एन. डिगारानी, अजय एन. डिगारानी, यांचा पत्ता: फ्लॉट क्र.सी-२३, १७वा रस्ता, सातकुड (प.), मुंबई-५४ या जागेबाबत अनुक्रमांक १११ ते ११५ असलेले मुळ भागप्रमाणपत्र क्र.२३ हत्यले आहे. सदस्याने सोसायटीकडे दुय्यम शेरअंशकरिता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, सदर शेअर्स व हितसंबंधाचे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणामा वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या मुसुनेच्या प्रसिद्धीपासून १० दिवसांत गंगा जमुना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. चे सचिव यांच्याकडे त्यांच्या/त्यांच्या दावा/आक्षेपाच्या पुढावर अर्ज करावचे आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मागित व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीकडे काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.
दिनांक: ९ ऑगस्ट, ०२३, ठिकाण: मुंबई च्या वतीने व करिता गंगा जमुना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. सही/- सचिव

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to all concerned that my client Mr. Rajiv C. Darji is the prospective buyer & is intending to purchase the residential premises mentioned in the schedule hereunder written by entering into sale-purchase transaction & by executing Agreement for Sale & register the same before the concerned Sub-Registrar office & to become the bonafide member of the said society upon terms of such consideration amount & upon payment & conditions as agreed upon between both the parties.
Whereas by virtue of an Agreement for Sale dated 10th October, 1994 executed between M/s. Renuka Builders & Developers Pvt. Ltd., as the Vendor & Mrs. Sangdeba